



Date: 15th February, 2023



Corporate Office: 306, TantiaJogani Industrial Estate, J. R. BorichaMarg, Lower Parel, Mumbai 400 011. CIN NO.: L99999MH1981PLC024041 Phone: (91-22) 4344 3555 E-mail: svslinvestors@swastivinayaka.com

To,
BSE Limited,
Dept. of Corporate Services,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400001.

[BSE Script Code: 510245]

Sub.: Newspaper Advertisement(s) of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended on 31st December, 2022 under Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/ Madam,

Pursuant to provisions of Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper publications of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2022, approved at the Meeting of the Board of Directors held on Tuesday, 14th February, 2023 in following newspapers:

- 1. Active Times dated 15th February, 2023 (English)
- 2. Mumbai Lakshadeep dated 15th February, 2023 (Marathi)

You are requested to take the same on record.

Thanking You.

Yours Faithfully,

For Swasti Vinayaka Synthetics Limited,

Rajesh Poddar Chairman & Managing Director DIN: 00164011

Encl: As above

ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. GOPALDAS RAMDAS ASHAR, MRS. JAYASHREE GOPALDAS ASHAR & MRS. HINA CHETAN SAMPAT intends to sell a flat viz. Flat No. A-603, Payal CHS Ltd., Asha Nagar, Kandivali (East). Mumbai- 400101 (hereinafte referred to as ("the said Flat").

All persons having any claim, right, title and interest against or to the above mentioned Flat or shares in respec thereof or any part thereof either by way of mortgage, sale, gift,, inheritano agreement, lease, lien, charge, trust maintenance, easement, right of way possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction Covenants, statutory order, notice award notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at Society office to the Chairman/ Secretary, Payal CHS Ltd., Asha Nagar, Kandivali (East), Mumbai-400101. Within 15 days from the date of publication of Notice hereo by Registered Post A.D., Failing which such claim, if any shall be deemed to have been waived and/ or abandoned.

Sd/- Secretary/ Chairman Payal CHS Ltd.
Place: Kandivali (E), Mumbai Dt: 15/02/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client i.e SUNIL LACHMANDAS GOLANI is the lawful owner of and entitled to all the rights, title, interest and possession in respect of all the piece and parcel offlat premises situated at :- Flat No 211, 2nd Floor, C Wing, Panchsheel – 1 CHSL, CTS No. 581A/15, Raheia Township, Malad E. Mumbai - 400097 admeasuring 398 sq ft. carpet area. (hereinafte referred to as the said flat for the sake of brevity). That originally, the said flat was self-acquired by the late mother of my client i.e Shakuntala Lachmandas Golani, who expired on 07/08/2018. Thereafter vide a Release Deed dated 08/10/2018, duly registere with Sub Registrar, Borivali - 1, bearing Registration No.BRL-1-11293-2018, the other legal heirs of the deceased Shakuntala Lachmandas Golani, i.e. 1) Mr. Mukesh Lachmandas Golani & Mrs. Madhavi Ashok Goldani had released, relinquished and quit all their rights, title and interest and share in respect of the said flat in favour of my client.

orthe said nat in havour of my client.

That therefore now my client intends to sell the said flat. If any person/s has any claim, right, title, interest or possession in respect of the said flat, as and by way of ownership, sale, mortgage, lien, rachange, inheritance, trust, maintenance, adverse possession, legacy, tenancy, lease, leave and license or otherwise or kind of claim, objection and dispute the content of the behave and incent flat is recorded fifth to have said relief the first of the first person of the flat of in respect of the above said sale of the said flat or any part thereof is required to give intimation there within a period of **fifteen (15) days** from the date publication of this notice and contact the undersigne Advocate Neeraj B Patil at his office at: 20, DGS Sheetal Tapovan, Rani Sati Marg, Pathanwadi Malad E, Mumbai – 400097, with the details of his/her claim alongwith documentary evidence in support thereo n default of the same, all such claims shall be deeme to have been waived and the title of the said flat shall

Sd/- Advocate Neeraj B Patil Date : 15/02/2023 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mrs. Rujuta Ravindra Gadgil and Mr. Ravindra Gopal Gadgil are owners of flat No 11, First Floor, Mistry Nagar Co-Op housing Society Limited, Pandurang Naik Marg, Mahim, Mumbai- 400016 constructed on Plot No. 215. of Village Mahim, Taluka & District Mumbai (Said flat) and Share Certificate No. 9, 43, 44 dated 17/6/1965 issued by Mistry Nagar Co-Operative housing Society in respect of said flat (said Share Certificate). My clients have lost/ misplaced the said original Share Certificate.

It is therefore informed to the public a large and all concerns that if any person having any rights, title, claim or interest in the said flat by way of sale, inheritance, possession, succession, Mortgage, lien, lease gift or otherwise howsoever in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 7 days from the date of publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned any my clients shall proceed to conclude the negotiations and no claims shall be entertained thereafter.

Dated: 02/02/2023 Sd/-Deepak R Kushwaha Advocate High Court 62/A, Patel Building,

Dr. B. A. Road, Hindmata, Dadar, (E), Mumbai- 400014.

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge o general public at large on behalf of my clients i.e. 1) MR. RAHUL RAJESH SHARMA, 2) MRS. BIJAL RAHUL SHARMA that previous Vendors i.e 1) MR. FRIAR VINCENT GONSALVES 2) MR. SHOBAL VINCENT GONSALVES who are the legal heirs of late MR. VINCENT **DIAGO GONSALVES** who expired 17/02/2018. Late MR. VINCENT DIAGO GONSALVES along with MR FRIAR VINCENT GONSALVES was the original owners of the said flat and after the death of Late MR. VINCENT DIAGO GONSALVES the share an the said flat was transferred in the name of 1) MR. FRIAR VINCENT VINCENT GONSALVES and as pe society records they were the lawfu owners of the abovementioned Fla No. G-2 on Ground Floor, in 'A' Wing in the building known as "DHAN NIDHI - A" in the building complex mown as "DHANRAJ PARK CO-OP HOUSING SOCIETY LTD.", situate at Village Barampur, Vasai (W), Tal Vasai, Dist. Palghar. My clien ourchased the said flat by Agreemen for sale dated 18.01.2023. Now my clients have purchased the said fla rom1) MR. FRIAR VINCENT GONSALVES 2) MR. SHOBAI VINCENT GONSALVES. so it is hereby requested that if any person and or institution have any claim of right, title or interest ove objection at address given below within 7 days from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessarv transaction shall be done in my client's name.

Sd/-Adv. Nagesh J. Dube Shop No.6, ground Floor, Dube Shopping Centre, Stella, Barampur Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Date: 15/02/2023

PUBLIC NOTICE

The public at large are hereby informed that MRS. SUSHILA DUBE is a joint member of GREEN PARK BLDG. NO. 6 CO-OP. HSG SOC. LTD. having address at Shanti Park, Mira Road (E), Thane 401 107, holding jointly a flat No. 202, A wing, and joint holder of Share Certificate No108 for 5 fully paid up shares of Rupees fifty each, bearing distinctive nos. from 136 to 140 (both inclusive), of the said society, died or 23.11.2011 without making nomination.
The MR. AJAY KASHIPRASAD DUBE, sor

of the deceased member, has applied to the said society for transfer of shares & interest of the deceased member in the said flat or

The Society hereby invites claims of objections from the heir or heirs or other imants/objector or objection the transfe of the said shares and interest of the deceased member in the capital /property or the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in suppor of his/her/their claims/objections for transfe of shares and interest of the decease nember in the capital/property of the society If no claims/objections are received within the period prescribed above, the society interest of deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws o

Date: 15/02/2023

For and on behalf of GREEN PARK BLDG. NO. 6 CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

PUBLIC NOTICE All general public are hereby informed that my client PURVI UMESH RATHOD are owners of Flat No. 124, 1° Lwing, First Floor, Jay Krishna Dham Co-op. Hag. Soc. Ldl., B. P. Road, Bhayandra [East], Tlad Dist Tham-401105 My client has owned above said properly and its residua as follows a j Mis. PRANAY BUILDERS and 1] SMT. KANTABEN KANTILAL SHAH, 2] SHRI. DHARMESH BHARAT KUINAR SHAH & 3] SHRI. NIPESH BHARAT KUINAR SHAH A SHAH WAN A SHAH WA BHARAT KUMAR SHAH & 3) SHRI. NIPESH BHARAT KUMAR SHAH vide agreement Dated 22/04/1984 bj 11 SMT. KANTABEN KANTILAL SHAH, 2) SHRI. DHARMESH BHARAT KUMAR SHAH & 3) SHRI. NIPESH BHARAT KUMAR SHAH and 1] SMT. LATABEN HASMUKHLAL JATANIA, 2) SHRI. BHAGWANJI NANJI VASANI & 3) SMT. MADHU B. VASANI vide agreement dated 11/11/1995 cj SMT. MADHU B. VASANI vide agreement the name of SMT. LATABEN HASMUKHLAL JATANIA wide melasse deep lated 27/08/2010 df SMT. LATABEN HASMUKHLAL JATANIA wide melasse deep lated 27/08/2010 df SMT. LATABEN ase deed Dated 27/08/2010 d) SMT. LATABEN HASMUKHLAL JATANIA has transfer/Gifted said property to her Married daughter SMT. PURVI UMESH RATHOD alias SMT. PURVI UMESH RATHOD vide Gift Deed Dated 23/09/2019.

Also, my client has sold above said Flat to sale above said Flat to SHRI. PHOOLCHAND SHYAMLAL VISHWAKARMA & SMT. FULPATTI PHOOLCHAND VISHWAKARMA.

If any person has any objection against my client over transfer, Sale of the above said property orregarding legal heirs in respect of the above property through claim of sale, Release, Gift, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/ his/ their claims or objection through written documents along with person the undersoned within 4 days from with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice After 14 days no claim shall be considered and the san shall be transferred in the name of SHRI, PHOOLCHANI SHYAMLAL VISHWAKARMA & SMT. FUI PAT PHOOLCHAND VISHWAKARIMA and she shall be the owner in respect of the above said flat premises and ther my client will proceed further for Sale/ transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Date: 15/02/2023 Sd/- R. L. MISHRA Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Near Railway Station, Nallasopara [East] Dist.- Palghar - 401209.



भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी विद्युत विभाग

प्रथम फेर ई-निविदा सुचना क्र.२७ सन २०२२-२३

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग समिती क्र.३ अतंर्गत वॉटर सप्लाय येथे नवीन बौध्द विहारात वायरींगची व्यवस्था करणेकामी निविदा महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दि. १५/०२/२०२३ ते २४/**०२/२०२३ पर्यंत उपलब्ध आहेत**. तरी ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर (mahatenders.gov.in) दि. २४/०२/२०२३ पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविण्यात सही/-येत आहेत.

(सुनिल घुगे) शहर अभियंता

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

PUBLIC NOTICE

A public notice is hereby given, to the public at large, we are investing the title of my client **MR** SHAHBAZ RAFIQ SHAIKH, in respect of his land and confirmation of Ownership of Lanc bearing Survey No. 285/21/4, admeasuring 13-70.00 Out of which 2-00-00 (2 Guntha lying being and situated at Chikhal Dongare Road, Virar (West), Village-Chikhaldongare, Taluk Vasai and Dist. Palghar, Pin No. 401303 (within the Area of Sub Registrar at Vasai No.II- Vira herein after for brevity's sake collectively referred to as ("The said Land").

The said property actually belongs to 1] MR. SALAM YUNUS SHAIKH, 2] MRS. SALMA SALAM SHAIKH, 3] MOSIM SALAM SHAIKH, 4] MR. TANVEER SALAM SHAIKH & 5 MRS. KAINAT MANSUR SHAIKH, therein referred to as THE PREVIOUS LAND OWNERS VENDORS, and sold to my client MR. SHAHBAZ RAFIQ SHAIKH, duly registered with the Sub Registrar Vasai-5, bearing Receipt No.7671, and Document No. Vasai — 5 - 6865 /2020 dated 15/12/2020.

Now, MR. SHAHBAZ RAFIQ SHAIKH, 100% shares holder and present owner of the abo said Land.

All persons and/or entitles including inter-alia any bank and/or financial institute and/or authori having any kind of right title benefit share claim demand interest lien loan other any nerso rights and share of whatsoever nature in respect or any parts thereof, by way of sale. Transfe exchange lease sub-lease assignment mortgage charge inheritance beguest succession gift maintance, easement, trust, tenancy, sub-tenancy, LL, care-taker basis, occupation, possessio wsoever aforesaid Land, shall come forward with their genuine objection along with certifie copy of the documents to support her/his/their claim within 14 days from the issue of this Notice and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit the aforesaid Land, and all future correspondence shall come i effect in my client fayour. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.

Date: 15.02.2023

M. M. SHAH, ADVOCATE HIGH COURT Shop No.4, D Wing, Sridutt Garden K Avenue, Near Blue Pearl Building, Near Club One Global City, Narangi Bye-Pass Road, Virar (West), 401303. Mobile No.8805007860

PUBLIC NOTICE

The General Public is hereby inform that Mr. MAHEDNRA BALKRISHNA SHUKLA was member of the Vrushali Shilp Co-operative Housing Society Ltd., having address at: Chikkowadi, Shimpoli, Borivali (West). Mumbai - 400 092 and holding Flat No.43, Wing G in the building of the society, expired on 29.05.2010 without making nomination.

The society hereby invites claim or objection from the heir/s or other laimant/s objectors to transfer of the said Flat No.G-43 along with shares and interest of the deceased member in the capital/property of he society in the name of Mr. PARAG MAHENDRA SHUKLA son of Mr. MAHENDRA BALKRISHNA SHUKLA within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other roofs in support of such claim/objections. If no claim/objection is received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under bye aws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under bye-laws of the society A copy of the bye-laws of the society is available for inspection by the laims/objections, in the office of the society between from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> For and behalf of Vrushali Shilp Co-op. Housing Society Ltd

Place: Kandivali (East), Mumbai Date: 15.02.2023

						s, in Lakhs ex	rcent EP
Sr. No.	Particulars	The quarter ended 31st December 2022 Un-audited	Quarter Ended 30 th September 2022 Un-audited	Quarter Ended 31st December 2021 Un-audited	Nine Months Ended 31st December 2022 Unaudited	Nine Months Ended 31st December 2021 Unaudited	Year Ended 31st March 2022 Audite
1.	Revenue from Operations	54.07	52.56	56.47	159.18	154.58	204.59
	Other Income	0.41	0.28	1.49	1.17	2.07	2.11
	Total Income	54.48	52.83	57.97	160.35	156.65	206.6
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	(19.11)	(17.46)	(6.91)	(53.14)	(50.85)	(81.79)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items [#])	(19.11)	(17.46)	(6.91)	(53.14)	(50.85)	(81.79)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(17.72)	(16.08)	(5.89)	(48.99)	(47.80)	(77.72)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(17.72)	(16.08)	(5.89)	(48.99)	(47.80)	(77.72)
6.	Equity Share Capital	1710.00	1710.00	1710.00	1710.00	1710.00	1710.00
7.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.10) (0.10)	(0.09) (0.09)	(0.03)	(0.29)	(0.28)	(0.45) (0.45)

- The Statutory Auditors have audited the above results of the Company for the Quarter Year Ended December 31, 2022 and have given an unmodified report.

IRP in case of Starlite Component Insolvancy Profess IBBI-IPA-001/IP-P00133/2017-18/10275Place: Place: Nashik Date: 13th February, 2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate no. 32 for 5 shares 156 to 160 of Gandhinagar Omkaram Co. Op. Housing Society Ltd. at 37, MHB Colony, Gandhinagar, Bandra East, Mumbai (2006). 400051. in the name of Miss Chandrakiran D. Hathial have been reported lost and an application for issue of duplicate certificate thereof has been made to the society by Chandrakiran D. Hathial. The Society hereby invites applications for claims/objections i writing along with supporting documents for issuance of duplicate share certificate within a period of 14 (fourteen) days from publication of this notice. If no claims objections are received within this period the Society shall be free to issue a duplicate share certificate.

For and behalf of 15 Feb. 2023 Gandhinagar Omkaram CHSL Sd/-Hon.Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients **M/s. J. P. TRUST** are the owners of the Scheduled property and have agreed to sell the same to MR. KUNAL

All/any person/s having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the above or the scheduled property or any part thereof by way of inheritance, sale, exchange, release, lease, lien, possession attachment, lis-pendens, mortgage partnership, charge, gift, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is / are hereby requested to make the ame known with copies of all supporting documents to the undersigned within 14 fourteen) days of publication of this notice ailing which any such claim/claims, if any of such person/organization/firm shall be deemed to have been waived and not hinding on my clients and my clients may proceed or the basis of the title of the said property

SCHEDULE OF THE PROPERTY Shop No.G-23 admeasuring 862 sq. ft. Carpe area on Ground Floor and First Floor along with 407 sq. ft. Carpet area in Basement for storage nurnose in the Building known as Satra Park Co-operative Premises Society Ltd. situated at Shimpoli Road, Borivali (West), Mumbai 400 092, constructed on all that piece or parcel of land bearing F.P No.179 of T.P.S Borivali & C.T.S. No. 519, 519/1 to 77 & 523 of Village: Eksar, Taluka: Borivali, M.S.D. Dated this 14.02.2023

> R.J. CHOTHANI Advocate D-104, Ambica Darshan, C.P. Road, Kandivali (East), Mumbai 400 101.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large tha my clients (1) Mr. Ramesh Dhirajlal Soni, (2) Mrs. Hema Rameshchandra Soni & (3) Mis Hemali Rameshchandra Soni have applie for the transfer of Flat No.604 on 6th Floor i the building known as Shree Sharda Co-op Hsg. Soc. Ltd., situated at Shakti Naga Scheme, Adarsh Dugdhalaya Road, O Marve Road, Malad (West), Mumbai 400064 along with five fully paid up shares of Rs.50 each issued under Share Certificate No.24 and bearing distinctive Nos. from 116 to 12 (both inclusive), from the name of Late M Kinjal Rameshchandra Soni (Son of Rames and Hema and Brother of Hemali) who expired on 04-07-2020, to their names. (Th above mentioned Flat and the Shares were transferred in the name of Late Mr. Kinja Rameshchandra Soni by Mr. Rames Dhirajlal Soni & Mrs. Hema Rameshchandr Soni by a registered Gift Deed dated 16th October, 2013 under document Serial No BRL8-5935-2013 but Mr. Kinjal expired before the membership and shares were transferre

his name). All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or agains the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Sho No.14, Akruti Apartment, Mathuradas Road Kandiyali (West) Mumhai 400067 and als to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any clair comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date: 15/02/2023

PUBLIC NOTICE

Date :15-02-2023

PUBLIC NOTICE Notice is hereby given that MAHENDRA KUMAR AMBALAL

PATEL is a lawful owner and member of the society in respect of

Flat No. 204, B-wing, Building No.

3, 2nd Floor, Shree Ganesh Tower

C.H.S. Ltd., Om Sai Complex Janta Nagar Road, Bhayandei

(West) - 401 101. The Original

share certificate issued by the

society in respect of the said flat

has been lost/misplaced. Now, my

client has applied to the society for

issuance of duplicate share

certificate. Therefore, Not to enter

into any transaction in respect of

said flat on basis of the said

lost/misplaced Share Certificate

and any person having any

claim/objection in said flat/for

issuance of duplicate Share

Certificate may inform in writing at

102, Neelam Accord, 150 Ft.

Road, Bhayander (W), within 14 days from the date of this notice

ailing which, it shall be assumed

that, no any person(s) has any

Date :15-02-2023 (Advocate)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Dharmendra Ambalal Patel is owner

of Shop No. 3, on Ground Floor in the

building known as "Baldev Sadan"

and Society known as Baldev Sadar

Co-Operative Housing Society Ltd.,

Narayan Nagar Road, Bhayande

(West), Dist Thane - 401 101,

hereinafter referred to as "Said

Shop"). One of the Original chair

agreement executed between Shr

Chandulal Ramshankar Rawal and

Shri Chandulal Maniklal Rawal in

respect of the abovesaid shop has

neen misplaced/lost regarding which

a complaint has been registered with

Bhayander Police station bearing Los

Report No. 4804-2023 dated

11/02/2023. Therefore, Not to enter

nto any transaction in respect of said

shop on the basis of the said

lost/misplaced agreement and any

person having any claim/objection

said shop may inform in writing at 102,

Neelam Accord, 150 Ft. Road,

Bhayander (W), within 14 days from

the date of this notice failing which, i

shall be assumed that, no any

person(s) has any claim/objection.

H.P.Mehta & Associates
Date :15-02-2023 (Advocate)

H.P.Mehta & Associates

claim/objection.

Notice is hereby given to the public at large that I am investigating the title in respect of the Flat No.C/103 on 1s floor, area admeasuring 520 sq. ft. i.e 48.33 sq. mtrs., C wing, in the building known Yashwant Swapna CHSI situate at village Virar, Taluka Vasa District Palghar constructed on N.A and bearing S. No. 299A, Hissa No.6 on behalf of my clients i.e. Mrs. Arpana Laxmikant Desai. My clients state that ollowing document pertaining to the aid flat is not in their possession in original as same has been lost and misplaced for which my clients have also lodge police complaint with the concerned police station on 07.02.2023 at Virar, Mira Bhayanda /asai-Virar Police. Original registered Agreement date

18.12.2003 (reg. No.VSI-2/6445/ 2003) executed between M/s. Suhas Construction (Builders) and Mi Darpan Narendra Thakur (Purchaser) Any person having claim, right, title on interest of any nature whatsoever by way of sale, gift, inheritance exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, ittachment or otherwise for lost o iforesaid agreement howsoever hould intimate their objections, if any n writing within 7 (seven) days from the publication of this notice to Adv Anushka R. Vanmali failing which, the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or ahandoned for all intents and purpose ADV. ANUSHKA R. VANMALI

ADVOCATE A/07, 2nd floor, Gwen Queen

Place : Vásai Advocate

Date: 15.02.2023

Apartment, Above Hotel Rasoi, Vasai Road (W)-401202.

Wednesday 15 February 2023 9

PEERMOHMED SHEIKH & Ors. the Borrowers/Mortgagors of THE JaIN SAHAKARI BANK LTD. having office at Hira Baug, Khattarali Lane, C. P. TANK, Mumbai-400 004 have mortgaged their Flat No. 08 Second floor, of 324/C-Khadijabibi Maqba Apartments Co-Operative Housing Society Ltd., Maulana Shoukatail Road, Mumbai-40007 and also they have executed registered Release Deed on 16-03-2017 under Document No. BBE-2/3499/2017 Dated 16-03-2017 in favour of THE JAIN SAHAKARI BANK LTD. C.P. Tank branch for sale of the above mentioned flat under Securitisation and reconstruction of financial assets & Enforcement of Security Interest Act, 2002. The bank has taken over the physical possession of the said flat. As per E-Auction of THE JAIN SAHAKARI BANK LTD. C.P. Tank branch for sale of the said flat. As per E-Auction of THE JAIN SAHAKARI BANK LTD. C.P. Tank branch for sale of the said flat Dtd. 25-01-2023 my clients MRS. **PUBLIC NOTICE** Late Shri Anant Sakharan Pachanekar Member/ Owner of Fla

Mr. Chandrakant Anant Pachanekar Place: Mumbai

PUBLIC NOTICE

(MOHAMMED ASIF SHAIKH) ADVOCAT COURT Shop No. 2-Saidham Apart. Static Nayanagar, Mira Road (E), Thane-401 107

SAHAKARI BANK LTD. C.P. Tank branch for sale of the said flat Dtd. 25-01-2023 my clients MRS. BASEERA AEJAZ KHAN & MR. MOHD. ARSH KHAN declared final bidder and Purchasers of the said E-Auction under the terms and conditions and specified and agreed between the Bank and my clients. I on behalf of my clients invite claims or objections from any claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the mortgagors & any body having any objection or claim, demand by way of inheritance right, sale, gift, release, surrender or mortgage etc. may contact the undersigned with documentary proof within 14 days from the date of publication of this notice after the stipulated time limits no claims will be entertained, the my clients will be free to complete the deal/ process with the bank.

DATE: 15 FEB 2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Dilip Raghu Manjeri is the absolute sole owner of Room No. B-17, in Charkop (1) Shivsmrul C.H.S. Ltd., Plot No. 339, Road No. RSC-36 Sector 3. Charkop, Kandivali (West), Mumba - 400 067 (hereinafter referred to as "the said Room"). Whereas the M. H. & A. D. Authority had issued an Allotment Letter in favor original allottee Shri Rajendra Chavda: Damudre in respect of the said Room, which was lost/misplaced by Mr. Rajendra Vishni Lagwankar (previous owner in respect of the said Room) on dated 04-06-2001, and such Mr. Rajendra Vishnu Lagwankar had reporter regarding the same to the Kurla Police Station Mumbai-70, on dated 05-09-2001 bearing Complaint No. 44/2001. The said Allotmen Letter has never been in possession of m

All person/s, Banks, Financial Institution having any claim against into or upon the said Room or any part thereof by way of inheritance possession, sale, lease, mortgage, charge gift, trust, lean or otherwise howsoever or found the original Allotment Letter are hereby required to make the same known in writing with evidential proof to the undersigned addres given below within a period of 14 (Fourteer days from the date hereof, failing which it sha be presumed that there are no claims whatsoever and/or claims, if any, shall be deemed to be waived. Sd/

Adv. Vandana Thakkar **Bombay High Court** Off. Add :- 83, Father Peter Pereira Marg Village Ward, Kurla (West), Mumbai-400 070

No. B-202, Mahalasa Villa Co-Op Hsg. Society Ltd., Off Veera Desa Road, Ambivali, Andheri (West) Mumbai- 400058 was holding Shar Certificate No. 44, Distinctive Nos 216 to 220, which has been reported lost/ misplaced. Application has bee made for Duplicate Share Certificat to the Society. If anyone having any claim/ objection should contact to Mi Chandrakant Anant Pachanekar within 15 days. Thereafter no clair will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate. Complaint lodge with Borivali Police Station vide Complair No. 1182.

Mobile : 8108887558 Date: 15/02/2023

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Shr

Rameshkumar Mohanlal Darji, was the owner of Flat No. C/4, Ground Floor, of Shambhunath Co-operative Housing Society Ltd., at Sudama Nagar Bhavander (W), Dist. Thane - 401101 And he has lost Original Agreement dated 14th June, 1990, executed between Shi Joseph Manuel D'Cousta & Shr Rameshkmar Mohanlal Darii, in respect of the said Flat and missing complained was filed by him at Bhayander (W), Police Station, bearing Property Register No.10/11, Dated 07/01/2011, And thereafter Shri Rameshkumar Mohanla Darji, by an Agreement dated 28th March 2011 have sold and transferred the said Flat to Shri Prakash Kantilal Darji and now Shri Prakash Kantilal Darji have agreed to sell the said Flat. All person/s having an claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak C.H.S.Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the sale proceeding will be completed of which please take a note.

SUNIL B. GARODIA (Advocate, High Court, Mumbai) Place: Bhayander Date: 15.02.2023

PRIYA LIMITED

CIN:1.99999MH1986PLC040713
CIN:1.99999MH1986PLC040713
Office: 4th Floor, Kimatrai Building, 77-79, Maharshi Karve Marg, Marine Lines (East), Mumbal-400 002.Tel.: 022-2201 3672.
Website: www.prjyagroup.com, E-mail:cs@prjyagroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST

DECEMBER, 2022 (Rs. In Lacs except					except EPS)	
Particulars	Q	uarter end	ed	Nine mon	Nine months ended	
	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	10.51	10.52	10.52	31.55	31.56	42.0
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(96.02)	(102.75)	(105.35)	(301.20)	(318.22)	(404.70
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(96.02)	(102.75)	(105.35)	(301.20)	(318.22)	(404.70
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(96.02)	(102.75)	(105.35)	(301.20)	(318.22)	(404.70
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(109.00)	(109.57)	(41.32)	(334.83)	(229.53)	(437.73
Equity Share Capital	300.23	300.23	300.23	300.23	300.23	300.2
Other Equity excluding Revaluation Reserve (as shown in the Balance Sheet of previous year)	_	-	-			-4,006.6
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations) (not annualised)						
Basic / Diluted EPS	(3.20)	(3.42)	(3.51)	(10.03)	(10.60)	(13.48
Notes:						

otes:
The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th February, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended 31st December, 2022 fiked with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the

For and on behalf of the Board of Directors Aditya Bhuwania Whole Time Director DIN: 00018911

Place : Mumbai : 14th February, 2023

SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED

CIN NO.: L99999MH1981PLC024041
Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg,
Lower Parel, Mumbai - 400011. Email: svslinvestors@svgcl.com STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022

TOR THE GOARTER ENDED OTOT DEGEMBER, 2022 (No. 111 Earlis)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Nine Month Ended 31.12.2022 Unaudited	Quarter Ended 31.12.2021 Unaudited		
1	Total Income	547.87	1822.90	505.46		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax	42.33	143.36	30.63		
-	(after Exceptional and/or Extraordinary items)	42.33	143.36	30.63		
4	Net Profit/ (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	42.33	143.36	30.63		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive					
	Income (after tax)]	40.88	144.05	30.88		
6	Equity Share Capital	900	900	899.92		
7	Earnings Per Share (of Re.1/- each)(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic (Rs.):	0.05	0.16	0.03		
	2. Diluted (Rs.):	0.05	0.16	0.03		

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Nine Month ended 31st December, 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the websites of BSE at eindia.com and on Company's website www.swastivinayaka.com.

By order of the Boar For Swasti Vinayaka Synthetics Ltd. Rajesh Poddar - DIN: 00164011 Chairman and Managing Director Date: 14th February, 2023

NOTICE

Notice is hereby given that Shri. Shivkrishnakumar Digambar Dighe, a Member of the Dosti Clover Erica Olive (Dosti Acres) CHS. Ltd. All at Uphill Link Road, S. M. Road, Antop Hill, Wadala E, Mumbai 400037, expired on 15-05-2022 in

The said deceased left the following properties in his name. $1/^{3rd}$ undivided shares in Flat No. 202, 2nd Floor, along with 2 stilt Car parking nos.

199 and 199A, Dosti Clover Erica Olive (Dosti Acres) CHS. Ltd., And having Share certificate Nos. holding five fully paid up shares of face value of Rs. 50/each of the aggregate value of Rs. 250/- bearing distinctive Nos. 486 to 490 (both inclusive) and Certificate No. 98.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society, If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10. A.M. to 5.00 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Place: Mumbai Dosti Clover Erica Olive (Dosti Acres) CHS. Ltd. Date: 15-02-2023 Hon. Secretary

NOTICE

Notice is hereby given that Shri. Shivkrishnakumar Digambar Dighe, a Member of the Dosti Lily, (Dosti Acres) CHS. Ltd, Uphill Link Road, S. M. Road, Antop Hill, Wadala E, Mumbai 400037, expired on 15-05-2022 in Mumbai

The said deceased left the following properties in his name. 50 % undivided shares in Flat No. B-105, First Floor, Dosti Lily, (Dosti Acres) CHS. Ltd., and one car parking in the society and holding five fully paid up shares of face value of Rs. 50/- each of the aggregate value of Rs. 250/- bearing

distinctive Nos. 21 to 25 (both inclusive) and Certificate No. 05

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society, If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10. A.M. to 5.00 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 15-02-2023

For and on behalf of The Dosti Lily, (Dosti Acres) CHS. Ltd. Hon. Secretary

NOTICE Notice is hereby given that Shri. Shivkrishnakumar Digambar Dighe, a Member of the Dosti Iris (Dosti Acres) C.H.S. Ltd., Uphill Link Road, S. M. Road, Antop Hill, Wadala E, Mumbai 400037, expired on 15-05-2022 in Mumbai.

The said deceased left the following properties in his name. 50 % undivided shares in Shop No. 9, Dosti Iris (Dosti Acres) C.H.S. Ltd., having Share certificate Nos. holding five fully paid up shares of face value of Rs. 50/- each of the aggregate value of Rs. 250/- bearing distinctive Nos. 251 to 255

(both inclusive) and Certificate No. 05. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society, If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10. A.M. to 5.00 P. M. from the date

Dosti Iris (Dosti Acres) C.H.S. Ltd., Date: 15-02-2023 Hon. Secretary

of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

पीएम स्वनिधी योजनेत अमरावती महापालिका ११ व्या स्थानकावर



संधी

अमरावती महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री रवनिधी योजनेचे काम उद्दिष्टापेक्षा ३० टक्के अधिक म्हणजेच १३० टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेमध्येमहानगरपालिका२६ महानगरपालिकांमधून ११ व्या क्रमांकावर असल्याची प्राप्त झाली. आतापर्यंत १८ हजार ९९८ लाभार्थ्यांपैकी 93,800 लाभार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये कर्ज वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ११ हजार ६५५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांची संख्या १३,५०० लाभार्थ्यांना कर्ज वितरित योजनेमध्ये पहिल्यांदा १० करण्यात आले आहे. ४,००० हजार, दुस-या टप्प्यात लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येईल.

व्यक्तींना कौशल्य विकास व स्वयं रोजगाराकरिता

प्रशिक्षण देऊन रोजगाराची रवयरोजगाराचे

करून

उपलब्ध

त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, नागरी फेरीवाल्यांच्या भागात उपजीविकासंबंधी सोडविण्याच्या समस्या ढ़ष्टीने प्रधानमंत्री रुव निधी योजना करण्यात आली. योजनेकरीता अमरावती महानगरपालिकेची निवड झाली असून मनपाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत १८, ९९८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १३,६२० ठरवण्यात आले. ७,००० लाभार्थ्यांना बँकेने कर्ज त्यापैकी ७,७५० मंजूर केलेले आहे. या २० हजार व तिसऱ्या शहरी गरीब कुटुंबातील रूपयाची रक्कम व्यवसाय

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. १४ : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. मतदानाविषयीची उदासीनता द्र करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आयोजित भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग रूपर्धेचा बक्षीसवितरण कार्यक्रम बचतभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अनेकांकडून बजावला जात नाही. जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाविषयी उदासीन राहुन चालणार नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी. तसेच प्रत्येक निवड़णूकीत स्वतः मतदान करून आपल्या कुटुंबियांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौर यानी केले.

अमरावती जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतलेली र-पर्धा राज्यात अभिनव ठरली, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविकात सांगितले. भित्तीचित्रकला स्पर्धे त प्रथम क्रमांकाचे ४ हजार रू. चे पारितोषिक सुनीत निसगुडे, विशाल वानखंडे, निखिल लिंगाटे, प्रशिक तायंडे यांना, तसेच ३ हजार रू. चे दुसरे बक्षीस आकांक्षा मोटघरे, रोहिणी नेवारे, प्रगती चौरे, समीक्षा मालसाने, ऐश्वर्या विभूते यांना आणि २ हजार रू.

चे तिसरे बक्षीस परीक्षित भेले, दर्शन खेसे व अमर कदम यांना मिळाले. गणेश सावंत, अस्मिता सावंत, सार्थक धवल, पूर्वा खुशादे, सानिका बुधाले यांना १ हजार . ख. चे व संकेत ताभणे, दीपक खंडागळे, ओम इंगळे, प्रणाली दातिर, पायल गणोरकर व सौरभ इंगोले यांना साडेसातशे रू. चे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले

जाहिर सूचना

श्री. शेखर पी. सावंत यांनी खोली क्र.ए_/ २१, गोराई **२** को.ऑप.हौ.सो.लि, प्लॉट २३० आरएससी ४०, सेक्टर २, बोरिवली पश्चिम मुंबई ४०० ०९१ वर्ष १९९५ मध्ये खरेदी केला. त्यांनी शासकीय मुद्रांक शुल्क आणि इतर कर भरले. आता त्यांच्या नावावर हस्तांतरीत होत आहे. कोणाला काही आक्षेप असल्यास कपया **वकील कविता** मेरगु ९१३६३४३४१० वर संपर्क साधा सही/

वकिल कविता मेरगु

ठिकाण: मुंबई दिनांक: १५/०२/२०२३



उपलब्ध करण्यात येते. एनयूएलएम विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ४,९७२

लाभार्थ्यांना दहा हजार रुपये प्रति लाभार्थी कर्ज

द्धितीय २० हजार रुपये कर्जाकरिता १,४८८ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले

असून १,०४९ कर्ज प्रकरण

आहे लाभार्थ्यांना

हजार रूपये कर्ज वितरित

करण्यात आले. २० हजार

रुपयाचे वार्षिक कर्ज परत

केल्यानंतर लाभार्थ्यांना

५० हजार रूपये देण्यात

येते. तृतीय कर्जाकरिता

सुद्धा ४४ अर्ज प्राप्त झाले

असून त्यापैकी ३४ कर्ज

प्रकरण बँकेला पाठवण्यात

आले आहे. अद्यापपर्यंत

लाभार्थ्यांना

ठरविण्यात आले असून

त्यांना प्रति लाभार्थी पन्नास

हजार रूपये कर्ज वितरित

करण्यात आले आहे.

हजार रूपये प्रति

कर्जाकरिता

बँकेकडे पाठवण्यात

मंजूर केलेले आहे.

SWAN ENERGY LIMITED

(Formerly, Swan Mills Limited)

Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294

Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Phone:022-40587300; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in

Extract from the Statement of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter and Nine Months Ended December 31, 2022 (₹ In Lakhs) Quarter Nine Months Quarter

	Quarter	ININE MONTHS	Quarter
Davidavlava	ended	ended	ended
Particulars	31/12/2022	31/12/2022	31/12/2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	10,274.05	51,147.80	7,049.77
Net Profit for the period			
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8,628.35)	(21,591.31)	(4,763.83)
Net Profit for the period			
(before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	(3,234.67)	(16,197.63)	(4,763.83)
Net Profit for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	(1,570.06)	(12,319.41)	(3,950.26)
Total Comprehensive Income for the period			
[comprising Profit for the period (after tax) and			
Other Comprehensive Income (after tax)]	(1,570.06)	(12,319.41)	(3,950.26)
Equity Share Capital	2,639.17	2,639.17	2,442.57
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the			
Balance Sheet of previous year)	121,892.74	121,892.74	84,985.25
Earnings Per Share (of Rs. 1/- each)			
(for continued and discontinued operations)			
Basic :	(0.59)	(4.67)	(1.62)
Diluted:	(0.59)	(4.67)	(1.62)
Notes:	•		

The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors

at their meetings held on 14/02/2023. 2. Key Standalone Financial Information:			(₹ In Lakhs)
Particulars	Quarter ended 31/12/2022 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2022 (Unaudited)	ended 31/12/2021
Total Income	9,295.61	48,212.04	5,448.30
Profit before tax	57.62	174.75	114.26
Net Profit after Tax	44.63	138.61	124.62
, , , , , , , , , , , , , , , , , ,			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in For Swan Energy Limited

Nikhil V. Merchant Place : Mumbai

Managing Director Date: February 14, 2023

(Formerly Think Ink Studio Limited) CIN: L22300MH2008PLC181234

Regd. Off.: Bunglow No. 8/71, Mhada, S V P Nagar, 4 Bunglow Mhada, Andheri (West), Mumbai - 400053, Email: kjha@thinkinkpicturez.com EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED DECEMBER 31, 2022

THINKINK PICTUREZ LIMITED

RS. I										
ē		QUARTER ENDED		ED .	Period	YEAR ENDED				
SI. No.	PARTICULARS	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1.	Total income from operations (net)	100.00	393.14	195.76	653.67	254.94	1,040.83			
2.	Net Profit before tax*	6.31	262.39	127.49	350.40	84.81	406.19			
3.	Net Profit after tax*	6.31	262.39	127.49	350.40	84.81	303.36			
4.	Other Comprehensive Income	-	-	-		-	-			
5.	Total Comprehensive Income for the period (Net of Tax)	6.31	262.39	127.49	350.40	84.81	303.36			
6.	Paid up equity Share Capital (Face Value Rs 5/- per share)	1481.40	1481.40	1481.40	1481.40	1481.40	1481.40			
7.	Earnings per Share (Basic & Diluted) (Face Value Rs 5/- per share)	0.03	0.80	0.43	1 10	0.20	1.02			

NOTE:

Limited Review Report has been carried out by the Statutory Auditors for the above period

Vimal Kumar Lahot

SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED CIN NO.: L99999MH1981PLC024041 Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email : svslinvestors@svgcl.com STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS

	FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022 (Rs. in					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Nine Month Ended 31.12.2022 Unaudited	Quarter Ended 31.12.2021 Unaudited		
1	Total Income	547.87	1822.90	505.46		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax	42.33	143.36	30.63		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	42.33	143.36	30.63		
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	42.33	143.36	30.63		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive					
	Income (after tax)]	40.88	144.05	30.88		
6	Equity Share Capital	900	900	899.92		
7	Earnings Per Share (of Re.1/- each)(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic (Rs.):	0.05	0.16	0.03		
	2. Diluted (Rs.):	0.05	0.16	0.03		

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Nine Month ended 31st December, 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the websites of BSE at bseindia.com and on Company's website www.swastivinayaka.com.

By order of the Board For Swasti Vinayaka Synthetics Ltd. Rajesh Poddar - DIN: 00164011 Chairman and Managing Director Place : Mumbai Date : 14th February, 2023

DUKE OFFSHORE LIMITED CIN: L45209MH1985PLC038300 403, URVASHI, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025.

(Rs. in Lakh)								
	Qı	Quarter Ended			Year to date			
Particulars		Unaudite	d		d			
	31 Dec. 2022	30 Nov. 2022	31 Dec. 2021	31 Dec. 2022	31 Dec. 2021	31 March 2021		
Total Income from Operation (NET)	82.29	75.04	22.39	210.45	80.39	150.39		
Net Profit/Loss from ordinary	1.20	(4.80)	(121.49)	(44.85)	(324.18)	(390.76)		
activity before Tax								
Net Profit/Loss for the period	1.20	(4.80)	(121.49)	(44.85)	(324.18)	(390.76)		
after Tax (After Extraordinary items)								
Equity share capital	985.72	985.72	985.72	985.72	985.72	985.72		
Earning per Share								
(Face Value Rs.10/- each)								
Basic	0.01	(0.05)	(1.23)	(0.45)	(3.29)	(4.17)		
Diluted	0.01	(0.05)	(1.23)	(0.45)	(3.29)	(4.17)		

The above Unaudited financial results have been reviewed and approved by the Board

Directors of the Company in their meeting held on 13th February, 2023 The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accountir Standard) Rule, 2015 (IndAs) prescribed under section 133 under Companie Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

3) The format for audited/unaudited financial results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30/11/2015, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated 05/07/2016, IND AS and schedule III (Division II) to the Companies Act, 2013 applicable to the companies that required to comply with Ind AS. Figures for corresponding previous periods have been regrouped/restated wherev

Disclosure of segment wise information is not applicable as the company of one segment and company's main object is offshore business.

Sd/-

For For Duke Offshore Limite

DATE: 13.02.2023

AVIK GEORGE DUK Managing Director DIN.:02613056

PRATIK PANELS LIMITED

CIN No: L17100MH1989PLC317374 Read Office: Gala No. C-2 (H. No. 366/8-2).Gr. Floor. Gurudev Complex. Behind Deep Hotel, Sonale Village Bhiwandi Thane MH 421302 IN

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022	Nine Month ended 31-12-2022	Year ended 31.03.2022
4	Total Income from Operations	Un-Audited	Un-Audited	Audited
2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	-	-	-
2	Exceptional and/or Extraordinary items)	(3.56)	(15.07)	(14.88)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.56)	(15.07)	(14.88)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.00)	(10.07)	(14.00)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income			
	(after tax)]	(3.56)	(15.07)	(14.88)
6	Equity Share Capital	38.99	38.99	389.85
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	(0.09)	(0.39)	(0.38)
	(b) Diluted	(0.09)	(0.39)	(0.38)

Requirements) Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website. For Pratik Panels Limited

Pankaj Chandrakant Mishra (Director)

SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED CIN NO.:L51900MH1985PLC036536

Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg,
Lower Parel, Mumbai - 400011. Email: svartinvestors@svgcl.com EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2022

		Quarter	Nine Month	Quarter		
Sr. No.	Particulars	Ended 31.12.2022 Unaudited	Ended 31.12.2022 Unaudited	Ended 31.12.2021 Unaudited		
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	347.32	985.59	293.95		
3	items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary	134.41	352.95	77.21		
4	items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary	134.41	352.95	77.21		
5	items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the	100.73	266.07	58.35		
6	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of Rs. 1 /- each)	100.73 900.00	266.07 900.00	58.35 900.00		
	(for continuing and discontinued operations) -Basic & Diluted :	0.11	0.30	0.06		
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with						

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Discl Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the wet of BSE at www.bseindia.com and on Company's website www.swastivinayakaart.co.ir

For Swasti Vinayaka Art and Heritage Corporation Ltd Dinesh Poddar (DIN: 00164182) Place : Mumbai Date : 14th February, 2023



महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई निविदा सूचना क्रमांक ७९/२०२२-२०२३ (मुंबई) म.औ.वि.महामंडळातर्फे खालील कामांकरीता ई निविदा सूचना मागविण्यात येत आहेत.

- 1	The state of the s							
	अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजित रक्कम रुपये					
r	9	वागळे औद्योगिक क्षेत्र अनिवासी इमारतींची देखभाल व दुरूस्ती वागळे औद्योगिक क्षेत्र	₹ ३६,७१,७६०.००					
		ठाणे येथील विभागीय कार्यालय, ऑफिस कॉम्प्लेक्स इमारत आणि फ्लॅटेड फॅक्टरी इमारत						
		आणि वरदान इमारतींची वार्षिक तत्वावर दैनंदिन साफसफाई व देखभाल करणे तसेच						
		वरदान व ऑफिस कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये लिफ्टमनच्या सेवा पुरवणे.						
Г	7	मिलेनियम बिझनेस पार्क महापे देखभाल व दुरूस्ती मिलेनियम बिझनेस पार्क महापे	₹ २४,६५,२७१.००					
		येथील मल्टी कस्टमर इमारतीमधील पाण्याचे पंप जलवाहिन्या बदलणे.						
Г	3	टीटीसी औद्योगिक क्षेत्र टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील आर, ए आणि ईएल ब्लॉकमधील	₹ 9,६३,४७,७२०.००					
		सांडपाणी वाहिन्यांची वार्षिक तत्वावर सन २०२३-२५ (२ वर्षे) करीता देखभाल व दुरूस्ती						
		करणे.						
Г	8	टीटीसी औद्योगिक क्षेत्र अस्तित्वातील ब्रेक प्रेशर टाकीची दुरुस्ती करणे आणि साखळी	₹ ३,०९,३५,५९५.००					
		क्र. २००० खैरणे तलाव ते वाशी खाडीतील ब्रेक प्रेशर टाकी पर्यंतच्या ९०० मि.मी. व्यासाच्या						
		एचडीपीई सांडपाणी निःसारण वाहिनीकरीत एनकेसिंगचा पुरवठा करणे.						
Г	ч	शहाड वॉटर वर्क्स/ डोंबिवली सांडपाणी निःसारण योजनेची देखभाल व दुरूस्ती विविध	₹ २८,०३,३२९.००					
		ठिकाणी लेव्हल इंडिकेटरचा पुरवठा करून, बसविणे व कार्यांन्वित करणे तसेच शहाड						
		जलशादीकरणे केंद्रामध्ये ३ टन शमतेची ईओटी केनचा प्रयुद्धा करून बस्पतिणे						

उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक १५/०२/२०२३ ते दिनांक ०१/०३/२०२३ पर्यंत महामंडळाच्या

http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.

इच्छुकांनी वरील कामांकरीता दिनांक २०/०२/२०२३ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २३/०२/२०२३ पासून महामंडळाच्या संकेत

ALAN SCOTT INDUSTRIESS LIMITED

CIN: L33100MH1994PLC076732
Registered Office: Unit No.302,Kumar Plaza, 3rd Floor, Near Kalina Mazjid, Kalina Kurla Road, Santacruz East, Mumbai-400029, Maharashtra T: +91 61786000/01, Email: alanscottcompliance@gmail.com Website: www.thealanscott.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER. (Rs. In Lakhs expect earning Per Share) Particulars (Rs. In Lakhs expect earning Per Share) Nine Month Ended Year End 31-12-2022 30-09-2022 31-12-2021 31-12-2022 31-12-2021 31-03-2022 31-12-2022 30-09-2022 31-12-2021 31-12-2022 31-03-2022 105.95 109.97 (b) Other operating Income 0.00 0.00 1.02 62.26 63.53 0.00 -0.05 1.02 0.00 62.26 63.53 0.00 0.35 (c) Interest and other non operating income 0.00 2.58 2.64 3.92 6.09 4.74 2.58 11.18 2.64 3.92 190.97 27.90 174.87 178.30 174.87 3.80 109.55 37.26 190.06 131.14 109.55 410.70 (a) Cost of Material Consumed 0.21 -0.05 0.50 22.50 0.50 8.63 0.2 -0.05 0.50 22.50 0.50 8.63 (b) Purchase of Stock in Trade 205.00 120.71 389.05 0.00 0.00 90.26 0.00 91.75 93.58 90.26 91.75 118.03 19.71 2.03 -0.23 -94.2 -45.7 -0.23-180.38 -24.4 (d) Employee benefit Expenses 12.16 24.48 23.55 32.31 11.99 88.79 16.86 25.10 23.10 11.99 63.18 16.86 (e) Depreciation And Amortisation Cost 35.03 (f) Finance cost 0.32 0.31 0.00 0.93 0.03 0.50 20.03 7.79 0.00 41.04 0.03 2.29 (a) Other Expenditure 10.05 12.28 10.11 39.07 28.42 59.41 41.23 53.09 10.11 119.72 28.42 62.74 44.64 39.80 133.47 136.62 180.5 230.83 112.75 551.32 112.75 136.62 Total Expenditure(a+b+c+d+e+f+g) -16.74 -96.21 38.25 -2.26 -40.7 -54.95 -3.20 -140.62 38.2 -36.00 -3.20 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (a) Exceptional Items 0.00 0.00 0.00 (b) Prior Period Expense 0.00 0.00 0.00 Profit/Loss From Ordinary Activities Before Tax(6-7 -16.74 -36.00 -3.20 -96.21 38.25 -2.26 -40.77 -54.95 -3.20 -140.62 38.25 -6.18 Tax Expenses (b) Deferred Tax 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Net Profit/Loss From Ordinary Activities After Tax -40.77 -140.62 -16.7 -36.00 -3.20 -96.21 38.25 -2.26 -54.9 -3.20 38.2 (a) Items that will not be reclassified to profit and loss 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (b) Income Tax relating to items that will not be reclas 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (c) Items that will be reclassified to profit and loss 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (d) Income Tax relating to items that will be reclassified 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 2 Total other Comprehensive Income for the period 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 -2.26 -54.95 3 Total Comprehensive Income for the period -16.74 -3.20 -96.21 38.25 -40.7 -3.20 140.62 38.25 4 Total Comprehensive Income for the year/period attributable to -16.7 -36.0 -3.20 -96.21 38.25 -2.2 -35.59 -50.7 -131.16 38.2 -5.18 -4.17 0.00 -9.47 0.00 -0.59 Non controlling interest 18.25 15 No. Of Equity Shares(F.V. Rs.10/- per share) 18.25 18.25 18.25 18.25 18.25 18.25 18.25 18.25 18.25 18.25 18.25

Notes :

6 Basic and Diluted Earning per share before and after

extraordinary items (Not Annualised)

The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on 14th February 2023 and limited review of the same has been carried out by

-5.27

- Theses financial results are prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (India
- Accounting Standards) Rules, 2015 (as amended).
- The Consolidated result for the Quarter ended 31st December, 2022 includes the result of the subsidiaries The figures of the previous period have been re-grouped/re-arranged wherever considered necessary

-0.92

Suresh Kumar Pukhraj Jai